



सायित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजना व
कै. संदिप सुधाकर सोनजे शैक्षणिक सेवाभावी संस्था संचलित

संदिप कला महाविद्यालय

(सिनिअर कॉलेज) झोडगे यांच्या संस्कृत विद्यमाने



ब्खानकेशातील शाहिवाणी भाषेवे विकासात योगळाव


या विषयावरील राज्यस्तरीय दोन दिवसीय परिसंवाद दिनांक १ ते २ फेब्रुवारी २०१७

* संपादन *

डॉ. फाकफ शेळव

प्राचार्य

संदिप कला महाविद्यालय



कै. संदिप सुधाकर सोनजे

श्री. आप्पासाहेब तथा सुधाकर सोनजे (अध्यक्ष)

श्री. दत्तागिरी गोसावी (उपाध्यक्ष)

श्री. शैलेंद्र सोनजे (सरचिटपिल्स)

ISBN No.:978-81-929031-8-7

संदिप कला महाविद्यालय

खानदेशातील अहिराणी भाषेचे विकासात योगदान

अनुक्रमणिका

अ. क्र.	शीर्षक	लेखकाचे नाव
१	खानदेशातील अहिराणी भाषेचे विकासात योगदान	प्राचार्य. डॉ. फारुक शेख
२	अहिराणी उगम, साहित्य निर्मिती व लोकसाहित्य	प्रा. डॉ. सुरेश पाटील
३	अहिराणी भाषानी उत्पत्ती आणि विकास	प्रा. डॉ. सयाजी पगार
४	अहिराणी बोली - वर्णनात्मक अभ्यास	डॉ. रमेश सुर्यवंशी
५	अहिराणी भाषेचा उद्गम व विकास (वाटचाल)	प्रा. शरद शिरुळे
६	अहिराणी भाषा आणि खानदेश	प्राचार्य डॉ. शेख एस. जे.
७	अहिराणी भाषेचा उद्गम व विकास	प्रा. रत्ना लाला जवरास
८	अहिराणी भाषेच्या लोकसाहित्याची महती	श्री. सुभाष अहिरे
९	अहिराणी साहित्य विकासात साहित्यिक रामदास वाघ यांचे योगदान	श्री. संतोष पंडीत माळी
१०	अहिराणी भाषा एक राज्यस्तरीय भाषा	प्रा. डॉ. बबनराव दौलत पवार
११	खानदेशातील अहिराणी भाषेचे योगदान	श्री. ल. म. शेख
१२	अहिराणी भाषा एक राज्यस्तरीय भाषा	प्रा. भगवान पाटिल
१३	स्वातंत्र्योत्तर अहिराणी कादंबरी - दशा नी दिशा	प्राचार्य. डॉ. बापूराव देसाई

अहिराणी : उगम, साहित्य निर्मिती व लोकसाहित्य

प्रा. डॉ. सुरेश पाटील
मुक्त विद्यापीठ, नाशिक

मराठी भाषेचा उगम साधारणपणे आठव्या शतकातला मानला जातो. उपलब्ध पुराव्यांमधील कोरीव लेख, ताम्रपट आणि प्रारंभिक लेखनकृतीच्या आधारे मराठीचा उगमकाळ निश्चित केला जातो. मराठी संबंधित प्रारंभिक पुरावे इ.स. ८५० च्या दरम्यानची सापडतात. मराठीच्या प्रारंभकाळातच महानुभाव वाढमयाने मराठी लेखनविश्वात मोलाची भर घातलेली दिसून येते. या संप्रदायाने गद्य आणि पद्य अशा दोन्ही भागात लेखन केलेले दिसते. या वाढमयाची प्रेरणा आपल्या संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणारी दिसते. आपल्या विचारांचा व तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याच्या हेतूने सदरचे वाढमय निर्मित झालेले दिसते.

यानंतर मुकुंदराज, ज्ञानेश्वर व इतर संत किंविनी मराठी साहित्यात भर घातलेली आढळून येते. संत वाढमयांनंतर पंत वाढमयाचा कालखंड महाराष्ट्राने पाहिला. रामायण, महाभारत आणि पुराणांवर आधारित पंडिती म्हणजेच पंत वाढमय दुर्बोध आणि संस्कृतप्रचूर होते. त्यामुळे ते आजही विशिष्ट वार्गपलीकडे पोहोचू शकले नाही. यानंतर पेशवाईत तंत म्हणजे शाहिरी वाढमयाची निर्मिती जोमाने झाली. राजकर्त्याच्या पराक्रमाचे पोवाडे आणि शृंगार रसप्रधान लावण्यांची निर्मिती या काळात झाली. आशयाच्या अंगाने पोवाड्यांना समांतर असा बखर हा गद्य वाढमयप्रकार दरम्यानच्या काळात लेखनासाठी वापरला गेला.

इ.स. १८१८ मध्ये पेशवाईचा अंत होऊन आपल्या देशावर इंग्रजांचा एकछत्री अंमल सुरु झाला. भारत आणि इंग्रजांचे संबंध वाढले. येथील लोकांचे ब्रिटनमध्ये जाणे वाढले. पाश्चायांशी परिचय वाढला. तेथील समाज-संस्कृतीचा अभ्यास येथील सुजन करू लागले. इंग्रजी शिक्षणाने शहाणपण वाढले. येथील व पाश्चात्य संस्कृतीमधील तुलना होऊ लागली. त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या लोकांना सुधारण्यासाठी लेखन होऊ लागले. याला प्रबोधनकाळातील वाढमय असे संबोधण्यात येते. महात्मा जोतीराव फुले यांचे वाढमय याच काळात आले. यानंतर स्वातंत्र्य चळवळ जसजशी तीव्र होत गेली, तसतसे स्वातंत्र्य निर्मितीच्या प्रेरणा देणारे वाढमय पुढे निर्माण झाले. त्याच दरम्यान म्हणजे एकोणिसावे शतक समाप्त होत असतांना कविता वेगळे वळण घेत होती. अमुलाग्र बदलत होती. वैयक्तिक व सामाजिक सुखदःखे केशवसुतांच्या लेखणीतून कागदावर उत्तरण्यास सुरुवात होत होती.

स्वातंत्र्यानंतर मराठीतील लेखनाला अधिक गती आली. अनेक नवीन प्रकार आणि प्रवाह मराठी साहित्यात समाविष्ट होऊ लागले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मराठी भाषा व मराठी साहित्य यांना राजकीय पातळीवरून पाठबळ लाभले. यशवंतराव चव्हाणांनी भाषा व साहित्याच्या वृद्धीसाठी स्वतंत्र संस्था उभारल्या. या संस्थांना सरकारने भरभरून मदत केली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकसाहित्याचे संकलन होऊ शकले. मराठी विश्वकोश निर्मितीचे काम पुढे जावू शकले. मराठी विश्वकोश निर्मितीचे काम पुढे जावू शकले. दरम्यानच्या काळात विशेषत: १९६० नंतर दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्यात विपूल लेखन होऊ लागले.

भाषावार प्रांतरचना व अहिराणीचे मूळ

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. भाषावार राज्यांची निर्मिती होत असतांना आणि निर्मिती झाल्यानंतरही अनेक राज्यांच्या सीमावर्ती भागात काही नवे प्रश्न निर्माण झाले. काही तात्पुरते तर काही दीर्घकाळ रेंगाळणारे होते. कन्नड-मराठी वाद आजही मिटलेला नाही. असा वाद गुजरात आणि मध्यप्रदेशाला लागू असलेल्या अहिराणी भाषिक पट्ट्यात होऊ शकला असता. परंतु महाराष्ट्रातल्या अहिराणी भाषिक

प्रदेशातील लोकजीवन आणि लोकसंस्कृती यातील सकारात्मकमुळे तो प्रश्न पचवला आणि मिटवला गेला. अकबराने ऐन- ए- अकबरीत म्हटल्याप्रमाणे ह्या परिसरातील लोक प्राचीन काळापासून उद्यमशील आणि समायोजनशील प्रवृत्तीचे असल्याने असा वाद निर्माण झाला नाही.

ऐतिहासिक काळात अहिराणी भाषिक परिसर व्यापारी, सामाजिक आणि राजकीय दृष्टीकोणातून वर्दळीचा आणि महत्वाचा होता. उत्तर भारत आणि आखाती देशांकडे जाणारे रस्ते याच भागांतून जात होते. रोजगार व व्यवसायाच्या निमित्ताने येथील लोकांचा आखातात व उत्तर भारतात तसेच तिकडच्या लोकांचाही दक्षिण भारताकडे सातत्यान प्रवास होत असे. मध्य प्रदेशातील हिंदी, गुजरातमधील गुजराथी आणि महाराष्ट्रातील मराठी भाषिक प्रदेशांशी दळणवळणाचे संबंध ठेवता ठेवता एक वेगळी भाषा विकसित झाली. ती अहिराणी होय. वरील गुजराथ, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांची निर्मिती स्वातंत्र्यानंतरची आहे. परंतु या तिन्ही प्रदेशातील तिन्ही भाषा काही शेकडो वर्षांपूर्वीच्या आहेत. अहिराणीचे काही पुरावे चौथ्या शतकापासून मिळतात. यामुळे च मराठी, गुजराथी, हिंदीपासून संस्कार ल्यालेली अहिराणी ही स्वतंत्र भाषा आहे, असे म्हणावयास वाव आहे. अर्थातच तिच्यावर पूर्वी संस्कृत व नंतरच्या काळात इंग्रजीचाही प्रभाव जाणवतो.

भाषावार प्रांतरचनेनंतर अहिराणी भाषिक परिसर महाराष्ट्रात आला. गिअर्सन आणि बहुतांश अभ्यासकांच्या मते अहिराणी ही मराठीपासून निर्मित झाल्याचे म्हटले जाते. प्रत्यक्षात वरील दोन्ही भाषांमधील वाक्यरचना, क्रियापदे, विभक्ती प्रत्यय यांचा अभ्यास केल्यास, चित्र निराळे दिसते.

मराठी वाक्ये	अहिराणी वाक्ये
साधा वर्तमानकाळ	तात्या पिकांना पाणी देतो.
चालू वर्तमानकाळ	तात्या पिकांना पाणी देत आहे.
पूर्ण वर्तमानकाळ	तात्याने पिकांना पाणी दिलेले आहे.
साधा भूतकाळ	तात्याने पिकांना पाणी दिले होते.
चालू भूतकाळ	तात्या पिकांना पाणी देत होता.
पूर्ण भूतकाळ	तात्याने पिकांना पाणी दिलेले होते.
साधा भविष्यकाळ	तात्या पिकांना पाणी देत असेल.
चालू भविष्यकाळ	तात्या पिकांना पाणी देत असेल.
पूर्ण भविष्यकाळ	तात्या ने पिकांना पाणी दिलेले असेल.
प्रश्नार्थी वाक्य	राम कोठे गेला होता ?
प्रश्नार्थी वाक्य	सीता कोठे गेली होती ?
साधे वाक्य	आई घरात काम करते.
	राम कथा गय था ?
	सीता कथी गई थी ?
	आई घरमा काम करस.

वर मराठीत आणि त्यासमोर अहिराणीत वाक्ये दिली आहेत. अहिराणी वाक्यातील देस, दी न्हायना, देयेल शे, दिधं व्हंत, दी न्हायना, देयेल शे, दिधं दि न्हांता, देयेल व्हंत, देत व्हई, देतअसीन ही सर्व क्रियापदे गुजराथीपासून आलेली आहेत. तर गय था, गई थी, ही क्रियापदे हिंदीतून आलेली आहेत. वरील वाक्यांमध्ये मराठीचे एकही क्रियापद आजही वापरलेल जाते, असे दिसत नाही.

नंती चक्कुर्याचे विभक्ती प्रत्यय ‘ना’ हे ‘पिकांना’ असे वापरले आहे. या ‘ना’ ऐवजी अहिराणीत ‘स्ले’ म्हणजे किंवा हे गुजराथी संस्कारातून आलेले विभक्ती प्रत्यय अहिराणीत वापरले जाते. तसेच ‘तात्याने’ या शब्दात वापरलेले नंतीत सप्तमीचा प्रत्यय आहे. अहिराणीत मात्र तात्याने ऐवजी ‘तात्यांनी’ असा वापर होतो. मराठीतील ‘घरात’ चे अन्यांपै ‘घरमा’ होते. म्हणजे येथेही मराठी ऐवजी गुजराथीचाच प्रभाव आहे. अहिराणीची जी शब्दसंपदा मराठीतून येऊन्याचे दिसते. ती शब्दसंपदा गुजराथी व हिंदीतही आहे वरील उदाहरणांवरून सर्वाधिक प्रभाव गुजराथी, त्यानंतर हिंदी व न्यायात्मक मराठीचा अहिराणीवर दिसतो. तसेच अहिराणीचे पुरावे चौथ्या शतकापासून मिळत असल्याने तिला अन्यायात्मक म्हणण्यास नक्की वाव आहे!

अहिराणी ही मराठी भाषेची बोली आहे की नाही, अशी ठाम भूमिका घेण्याईतपत अहिराणी व मराठीत फरक आणि युद्धात सहज उपलब्ध आहेत. कारण अहिराणीत वापरली जाणारी सर्व क्रियापदे व विभक्ती प्रत्यय हिंदी व गुजराथीला अच्छक जवळचे आहेत. अहिराणीचा शब्दसंग्रह मराठीतून आलाय. त्याचबरोबर तो गुजराथीतून आणि हिंदीतून अधिक अन्यायात्मक आलेला दिसून येतो. अहिराणेतर मराठी भाषिकांना अहिराणी समजत नाही, याचे प्रमुख कारण अहिराणी आणि नंतीत फरक मोठा आहे. हा फरक शाब्दिक आहे, तसा व्याकरणिकही आहे. यामुळेच अहिराणी ही अहिराणेतर अन्याय मराठी भाषिकांना ऐकणे व समजणे या दोन्ही अंगांनी दुर्बोध वाटते. यामुळेही अहिराणी दुर्लक्षित राहिली आहे. काळजमुरी, वन्हाडी, वैदर्भी बोली सहज समजतात. कारण या बोलींत वापरली जाणारी सर्व क्रियापदे, विभक्ती प्रत्यय आणि शब्दसंग्रह मराठीतून आलेले आहेत.

उपलब्ध ऐतिहासिक पुरावे, भाटांकडील नोंदीवरून गोदावरी नदीच्या उत्तरेकडील प्रदेशात सध्या वास्तव्यास उत्तरे लोक उत्तर हिंदुस्थानातून स्थलांतरित झालेले दिसून येतात. दक्षिण भारतातून अहिराणी पट्ट्यात स्थलांतरित झालेल्यांची संडेया अत्यल्प आहे. यामुळेही अहिराणी पट्ट्यातील भाषा आणि संस्कृतीवर गुजराथी-हिंदीचा अधिक प्रभाव इडे. विशेष करून राहूड-भावड घाट आणि डोंगरांगांच्या उत्तरेकडील पट्ट्यात हा प्रभाव अधिक आहे.

अहिराणीतील लेखन

मराठी साहित्यात १९६० नंतर काही नवीन प्रवाह-प्रकारांचा समावेश झाला. दलित साहित्य, ग्रामीण साहित्य स्त्रीवादी साहित्य अशांसारख्या प्रवाहांनी मराठी साहित्यात भर घातली. त्यापूर्वीचे साहीत्य केवळ पुण्या-मुंबईचे साहीत्य म्हटले जावळचे. पुण्यातील सदाशिवपेठी, मुंबईतील चाल-संस्कृती, बकाल वस्ती, कोकणातील निसर्ग आणि तेथील मध्यम व दाढवर्गांचे संस्कृतीचे चित्रण सातत्याने होत राहिले. आजही बहुसंख्य चित्रपटांचे आणि दूरचित्रवाणी मालिकांचे विषय त्वापलीकडे प्रगती करू शकलेले नाहीत. दरम्यानच्या काळात मराठवाडा, विदर्भ, वन्हाड येथील संस्कृतीचे चित्रण नातिविंबित करणाऱ्या काही लेखन कृती आकार घेताना दिसल्या. चांगले ग्रामीण साहीत्य पुढे आल्याने या परिसरातील संस्कृती साहित्यात प्रतिविंबित होऊ लागली.

मात्र मध्य आणि उत्तर महाराष्ट्राचे व त्यातील समाजजीवनाचे लक्षात घेण्याजोगे लेखन आजवर झाले नाही. नासिक परिसर मध्य महाराष्ट्रात मोडतो. या शहरात नामवंत साहित्यिक झाले. या साहित्यिकांचे लेखन पुणे, मुंबईआणि कोकण संस्कृतीचा संदर्भ घेऊनच जन्माला आलेले दिसते. कुसुमाग्रजांचे साहित्य काही प्रमाणात प्रांत, धर्म, संस्कृतीच्या यर्दां ओलांडणारे असले तरी त्यातील बहुतांश साहित्यकृती व इतरही नाशिकमधील साहित्यकृती मध्यमवर्गांचे संदर्भाचे बोट धरूनच जन्मास आल्या आहेत. या सान्यांचे मूळ कोकण, पुणे, मुंबई असल्याने त्यांना गोदावरीच्या उत्तरेकडील सांस्कृतिक व समाज जीवनाकडे लक्ष देणे शक्य झाले नाही. मूळ मुद्दा असा की, मध्य व उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार या जिल्ह्यातील गोदावरी, गिरणा, मोसम, तापी, पांडिरा या नद्यांच्या प्रदेशालागतच्या ग्रामीण लोकजीवनातील संस्कृती विशेषांचे चित्रण करणारे, येथील माणसांचे रंग दर्शविणारे साहित्य आजही येत नाही, ही एक विलक्षण बाब आहे. यामागील कारणे शोधणेही गरजेचे आहे. या परिसरातील संस्कृतीचे चित्रण मराठी साहित्यात वावयाचे असेल, तर येथील भूमिपुत्रांनी पुढे आले पाहिजे. अशा साहित्यांची निर्मिती होताना अहिराणीला बाजूला ठेवता

नहीं अहिराणीस राजमान्यता नसल्याने संपूर्ण अहिराणीत असलेल्या साहित्यकृतीनाही समाजात पाहिजे तसे स्थान नहीं यासाठे मराठी व अहिराणी असे मिश्रीत स्वरुपात तसेच अहिराणीत स्वतंत्रपणेही लेखन व्हावयास हवे.

संस्कृती भाषा व संस्कृती यावर लेखन अल्प होण्याची कारणे

- १. कवयक्रम किंवा सरकार मान्यता नाही : या भाषेत लेखन न होण्यामागे हे प्रमुख कारण आहे. महाराष्ट्र सरकार नांगातील विविध लेखनासाठी पुरस्कार देते. मराठी भाषा संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करते. मराठी नांगातील साहित्य संमेलनासाठी भरभरून अनुदान देते. अनेक मराठी लेखकांना ज्ञानपिठापासून-पद्य पुरस्कार देने वातात. यामुळे मराठीत भरभरून लेखन होते, तसे कोणतेही प्रोत्साहन अहिराणीला नसल्याने लेखन होत नाही, नव्हेच स्थिती आहे.
- २. अहिराणीला स्वतंत्र लिपी नाही : देवनागरीत लिहिताना आणि वाचताना लेखक आणि वाचक दोघांना प्रयास करत. अहिराणी प्रदेशातील सर्व लोकांना जन्मापासून अहिराणी कानावर पडते. त्यामुळे ती सहज बोलता येते. पण लिहिताना अवघड जाते. शासन स्तरावर आणि संप्रेषण प्रक्रियेत मराठी, हिंदी आणि इंग्रजी यांचा बोलबाला असल्याने अहिराणी दुर्लक्षित राहते.
- ३. अन्यम मराठी भाषिकांना समजतनाही : अहिराणीची क्रियापदे आणि विभक्ति प्रत्यय मराठीची नाहीत. ती नुसारायी आणि हिंदीतून आलेली आहेत. यामुळे ती प्रमाण मराठी भाषिकांना समजत नाहीत. यामुळे अहिराणीतील अन्यनास वाचक खूप आहेत. यामुळे अहिराणी भाषिक लेखक- प्रतिभावंतीही मराठी लेखनाकडे वळताना दिसतात.
- ४. अहिराणीवदल न्यूनत्व : मराठी, हिंदी, इंग्रजीत शिक्षण घेतलेले लोक नोकरी-व्यवसायाठीसाठी या प्रदेशातून बाहेर नव्हेच सास ते अहिराणी बोलत नाहीत. आपल्या मुलांनी अहिराणी बोलू नये, यासाठी अनेक जण काळजी घेतात. अहिराणी बोलणे अडाणीपणाचे लक्षण समजतात. यामुळे लेखन-वाचन दूरच राहते. दैनंदिन व्यवहारातही अहिराणी नव्हेच सास अनेकांना न्यूनता वाटते.
- ५. इच्छाशक्तीचा अभाव : या परिसरात प्रतिभेची कमी नाही. धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात शिक्षणाचे प्रमाण घेतले आहे. या परिसरातील लोक महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही चांगल्या हुद्द्यांवर नोकरी करीत आहेत. त्यांच्याकडे जानीपा नाही असे नाही. मात्र अहिराणीत लेखनाची इच्छाशक्ती नाही, असे दिसते. त्यामुळे अहिराणी भाषेत किंवा अहिराणी पट्ट्यातील जीवन आणि संस्कृतीचे चित्रण अहिराणीत होताना दिसत नाही.
- ६. सांस्कृतिक आणि राजकीय प्रभावक्षेत्रांपासून दूर : मराठी कथा-कादंबन्या-चित्रपट, दूरचित्रवाणी-मालिकांमध्ये कोकणे, मालवणी, कोल्हापुरी, वन्हाडी, वैदर्भी बोलीतील शब्द, वाक्यप्रचार, उपमांचे कौतुक होताना दिसते. जलोकडे मराठीच्या वरील विविध बोलींवर आधारित चित्रपट आणि मालिकांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होताना दिसते आहे. तसे अहिराणीच्या बाबतीत घडताना दिसत नाही. कारण मुंबई- पुणे या सांस्कृतिक आणि आर्थिक प्रभावक्षेत्रांपासून हा परिसर दूर अंतरावर आहे. संपूर्ण अहिराणी भाषिक पट्ट्यात संपूर्ण महाराष्ट्रावर या परिसराचा सांस्कृतिक प्रभाव टाकेल असे नेतृत्व निर्माण झाले नाही. महाराष्ट्राचे अधिकांश मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रातील झाले.
- ७. वर्धकारण, नैसर्गिक साधनसंपत्ती, पर्यटन, दळणवळणात मागे : येथील माणूस एकेकटा बाहेर पडल्यामुळे तो नेतृत्व तेथील भाषा आणि संस्कृतीशी एकरूप होत गेला. अहिराणी मागे राहत गेली. याउलट कोकणी भाषिक माणूस याटाने मुंबईत आला. गटाने आल्यामुळे तो कोकणी वापरू आणि जोपासू शकला. तो तेथे कोकणी भाषेसह विकसित झाला. मुंबई परिसराच्या सांस्कृतिक आणि राजकीय प्रभावक्षेत्रांशी निगडीत कोकणी भाषा स्वतंत्रपणे वाढली. त्याच्यबरोबर मराठी साहित्य, चित्रपट, दूरचित्रवाणी अशा मुद्रित आणि दृक-श्राव्य माध्यमांतही प्रभाव गाजवत राहिली. अहिराणीचे तसे झाले नाही.
- ८. स्वतंत्र भाषेची जाणीव नाही : अहिराणी ही स्वतंत्र भाषा असल्याची जाणीव या प्रदेशात आणि मराठी भाषातज्जांमध्ये नाही. यामुळे संवर्धन आणि लेखनासाठी उपाययोजना नाहीत.

अहिराणीतील लेखन निर्मितीसाठी उपाय

- १ राजाश्रयासाठी संघटीत प्रयत्न करणे. उदाहरणार्थ, अहिराणी लेखन कृतीना शासनाकडून अनुदान, पुरस्कारांसाठी अहिराणी पुस्तकांचा स्वीकार, संमेलनांना नियमित निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
- २ अहिराणीतील साहित्य संमेलने नियमित आयोजित करणे.
- ३ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासहित महाराष्ट्रातील इतरही विद्यापीठात अहिराणी अभ्यासक्रमाची निर्मिती करून ते राबविणे.
- ४ अहिराणी व देवनागरी लिपी यांत जवळीक निर्माण करणे.
- ५ अहिराणी भाषिकांनी मनातील न्युनत्व नाहीसे करून दैनंदिन व्यवहारात तिचा वापर वाढविणे.
- ६ लेखनाची उर्मा असणाऱ्यांनी या प्रदेशातील संस्कृतीदर्शन प्रतिबिंबित करणाऱ्या साहित्यकृतीची निर्मिती वाढविणे.
- ७ कोणत्याही प्रदेशातल्या लोकमानसातील म्हणी, वाक्यप्रचार, उच्चारातील लक्षी यांचा वापर साहित्यात होणे आवश्यक असते. तसे अहिराणीबाबत घडविणे यथील प्रतिभावंतांचे काम आहे.

अहिराणी साहित्य व लोकसाहित्य

अहिराणीत लिखित साहित्याची निर्मिती कमी असली तरी लोकसाहित्य मोठ्या प्रमाणावर आढळते. अहिराणी व अहिराणी लोकसाहित्याचा अभ्यास दा. गो. बोरसेंनी मूलभूत स्वरूपात केला. अहिराणी भाषा मंडळ स्थापन करून ‘अहिराणीची कुळकथा’ व ‘अहिराणीचे संशोधन’ ही अभ्यासपूर्ण पुस्तके त्यांनी लिहिली. प्रा.सदाशिव माळी, आबा चारोस्कर, वि.का. भागवत, प्रा. राजा महाजन, डॉ. म.रा. जोशी, डॉ. रमेश सूर्यवंशी, प्रा. शं क.कापडणीस, यांनी अहिराणीसाठी योगदान आले आहे. याशिवाय धो.वि.जोशी, स.सो.सुतार, प्रा.कृष्णा पाटील, रामदास वाघ, डॉ.दिलीप धोऱ्ये, डॉ.बाळासाहेब गुंजाळ यांनीही स्फूटलेखन केलेले आहे.

अहिराणीत काढबरी लेखनात दा.गो.बोरसे यांची ‘साडीचोळी’, राजा महाजन यांच ‘सूर्यानी लेक’, श्रीराम अत्तरदे यांची ‘सावलीच्या उन्हात’, ग.द.माळी यांची ‘जिभाऊ’ तसेच डॉ. बापूराव देसाई यांच्या ‘आख्खी हयाती’, ‘धोऱ्यी धोऱ्यी पाणी दे,’ ‘लबाडनी दुनिया’, व ‘कुढापा’ यांनी चांगले योगदान दिलेले आढळून येते. या सोबतच सुधीर देवरे यांचे ‘ढोल’ रामदास वाघ यांचे ‘गावशीव, तसेच विविध महाविद्यालयांची वार्षिक नियतकालिके यांनीही अहिराणीतील साहित्यानिर्मितीस आणि लोकसाहित्य संकलनात मोलाचे काम केले आहे.

अहिराणीतील लोकसाहित्यातील समृद्ध प्रांत : लोकगीते

लोकसाहित्याच्या अभ्यासाच्या नवनवीन दिशा अलीकडे विकसित होत असून आंतर्विद्याक्षेत्रीय संशोधनासाठी लोकसाहित्य हे महत्वपूर्ण ठरले आहे. मौखिक साहित्याची दखल घेतात्याशियाय मराठी वाड्यमयाचा इतिहास पूर्णाशाने लिहिता येणार नाही, असे कै. वि.का राजवाडे यांनी म्हटले होते. प्रत्येक संस्कृतीची मौखिक साहित्य परंपरा चालत आलेली असते. विद्याध वाड्यमयाप्रमाणे हे लोकसाहित्य कोणा एका व्यक्तीचे नसते. त्यावर संपूर्ण समाजाची मालकी असते. त्या त्या प्रदेशातील लोकमाणसाचे दर्शन त्यातून घडत असते.

लोकगीतांची परंपरा

लोकगीतांची परंपरा प्राचीन आहे. अगदी आदिम अवस्थेत मानव टोळ्या करून राहू लागला. तेक्हापासून लोकगीतांचा प्रवाह अखंडपणे वाहताना दिसून येतो. वेद, पुराणे ब्राह्मणग्रंथ, बौद्ध आणि जैन वाड्यमयातही लोकगीतांचे उल्लेख आढळतात. मात्र उपलब्ध लोकगीतांत स्त्रीगीतांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

महाराष्ट्रात लोकसाहित्याचा अभ्यास मेरी क्रियर या विदुषीने एकोणाविसाव्या शतकाच्या मध्यावर सुरु केला. सुरुवातीचे सर्व अभ्यास केवळ संकलनात्मक स्वरूपाचे होते. ना. गो. चाफेकर, साने गुरुजी, कमलबाई देशपांडे, दा. गो. बोरसे, डॉ. नांदापुरकर, सरोजीनी बाबर यांनी व्यापक संकलन केले. पुढे वि. का. राजवाडे, दुर्गा भागवत, डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. रा. चि. ढेरे, तारा भवाळकर यांनी लोकसाहित्यासंबंधी विपुल लेखन केले.

अहिराणी लोकगीते

अहिराणी लोकगीतांमध्ये स्त्रीगीतांचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसतो. पूर्वीच्या काळापासून गावागावातून स्त्रियांना विविध प्रकारची कामे करावी लागत. घरात दळण-कांडण-वाळवण करताना, शेतात निंदणी, कापणी, निवडणी इत्यादी कामे करताना, बाळाला झोका देताना, झोक्यावर बसताना, लग्नविधी, कानबाई, गौराई बसविताना स्त्रिया गाणी म्हणत. यंत्रयुगात पिठाच्या गिरण्या आल्या. कांडप यंत्रे आली. शेतीतही कष्टाची कामे कमी झाली. यामुळे काही लोकगीते विस्मृतीत गेली आहेत. काहीजात आहेत. लग्नसमारंभासाठी म्हटल्या जाणाऱ्या लोकगीतांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. आधुनिक प्रसार माध्यमांनी जगभरातील संगीत तसेच घडामोडी गावागावात आणि घराघरात पोचविल्याने लोकगीतांच्या चालीबाबोबरच शब्द व आशयांतही बदल होत आहे.

या लोकगीतातील स्त्रीगीतांत ओव्या मोठ्या प्रमाणावर समाविष्ट आहेत. विविध विषयांवरील असंख्य ओव्या गावोगावी मिळतात. यात विविध नाती-गोती, देव-देवता-ग्रामदेवता, घर-कुटुंब, माहेर-सासर, दळण-कांडण, सण-उत्सव, नवस, संसार, प्राणी, पक्षी, ऋतू, सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्रे, स्त्री, पुरुष, मैत्रीण, पाण्याची वाट असे निरनिराळे विषय हाताळलेले आढळतात.

क्षेत्रीय प्रतिमानसृष्टी

समाजभाषाविज्ञान ही १९६० नंतर विकास झालेली अभ्यासशाखा आहे. भाषेत योजला जाणारा कोणताही शब्द हा निजभाषिकांच्या सांस्कृतिक विश्वाचे प्रतिनिधित्व करतो. ‘भाषेबाहेर वास्तव नसते’, याचाच अर्थ भाषा हेच वास्तव असते. अहिराणी लोकगीतातील क्षेत्रीय अनुभवविश्व हे बागलाणी बोलीतील क्षेत्रीय प्रतिमान सृष्टीतून आपोआपच व्यक्त होते.

अहिराणी लोकगीते ही कृषिसंस्कृतीत नांदणाऱ्या, गावगाड्यात जगणाऱ्या ग्रामजनांची गीते आहेत. त्यामुळे ग्रामजीवनाशी संबंधित प्रतिमानसृष्टी ही अहिराणी लोकगीतांमध्ये आढळते. उदाहरणार्थ, बलुतेदारी पद्धतीप्रमाणे शेतकऱ्याने शेती करायची व सुतार-लोहार-पांचाळांनी शेतीला पूरक अशी आयुधे तयार करावयाची. त्यांची दुरुस्ती करावयाची. त्यासाठी शेतकऱ्याने त्याला वार्षिक मेहनताना म्हणून शेतात पिकणाऱ्या धान्यातून दरवर्षी धान्य घावे लागे. याला ‘गव्हाई’ असे म्हणत. या प्रथा आज बंद होत आहेत. आज सुतार-लोहार-पांचाळही रोख पैसे घेऊनच कामे करताना दिसत आहेत. परंतु यासंबंधित लोकगीते अद्यापही जिवंत आहेत. आपल्या भावाला मुलगा झाला. त्यासाठी पाळणा बांधणारी बहीण एक लोकगीतात म्हणते,

सुतार लव्हार भाऊना गव्हाईवर

सुतारधरना पाळणा, लव्हारधरना साखळदार

सुताराने पाळणा घडला, लोहाराने त्यासाठी साखळदार तयार करून दिला. हे दोन्ही सुतार-लोहार भावाच्या ‘गव्हाई’ वर आपला निर्वाह करतात असे बहीण म्हणते. कौटुंबिक भावविश्व आणि ग्रामसंस्कृती यातील अनुबंध यातून स्पष्ट होतात.

धुळे, नंदुरबार परिसरात ‘गुजर’ लोक साधन आहेत. त्यामुळे भावाचे वैभव गाणारी स्त्री आपल्या भावाला ‘गुजर’ म्हणते. प्रतिष्ठेचा क्षेत्रीय कल्यानाबंध हा असा अप्रत्यक्षपणे प्रगत होतो. भाऊ बहिणीला मूळ येतो तेव्हा नुकताच टांगा घेऊन येत नाही. तर घोडा सजवून नटवून आणतो. भावाच्या श्रीमंतीचे ते प्रतिक आहे. अशी ‘वयली’ फार थोड्या जणांकडे असायची. म्हणून आपल्या भावाचे वर्णन करताना ही क्षेत्रीय प्रतिमा या लोकगीतात पुढीलप्रमाणे आलेली दिसते.

शंभरना घोडा याले साठना तोबरा
 भाऊले दखीसन वकील झाया तो घाबरा
 शंभरना घोडा पन्नासनी वयलीले
 भाऊजास मूळ राजस बहिणीले

‘कमोदीचा तांदूळ’ हे एक येथील क्षेत्रीय वैशिष्ट्य. समान आकाराचा शुभ्र दाणा ही त्याची महती. आपल्या भावाचं रूप वर्णन करणारी बहीण ह्या क्षेत्रीय प्रतिमेचा उपयोग करते. आपल्या भावाचे दात हे कमोदीच्या तांदुळासारखे शुभ्र व दाणेदार असल्याचे ती म्हणते. तसेच स्वयंपाकात बंगरी गहू ही वैभवसूचक उपमा आली आहे.या परिसरात आढळणारे ‘हिवर’ हे काटेरी झाड आहे. याचा काटा विषारी असतो. म्हणून,

हिरवनी साया बसू नको मायबाई
 मुडा याना काटा मया हिवरले नही

असे हिवर वृक्षाचे वर्णन येते. कपटी माणसाला हिवर वृक्षांची उपमा देण्यात येते. या तीक्ष्ण काटयाच्या झाडाची प्रतिमा अहिराणी लोकरामायणात सितेच्या दुखःसंबंधी येणाऱ्या विलापिकेत पुढीलप्रमाणे आलेली दिसते.

सीताबाई रडे झाड-झाडले गयर दाटे
 चईत महिना पाला हिवरले फुटे

रावणाने सीतेला पळवून नेले तेव्हा रानातली झाडंसुध्दा गहिवरली. एवढे कठोर हिवरचे झाड पण तेही मनाने अलवार झाले. चैत्रात हिवरला पालवी फुटते, तेव्हा हे काटेरी झाड अगदी कोमल, नाजूक वाटते. सीतेच्या अपहरणाच्या दुःखाने हिवरलाही आसवे फुटली. इतका हळवेपणा व्यक्त करण्यासाठी या लोकगीतात ही क्षेत्रीय उपमानसृष्टी अवतरलेली दिसते.

दूरथुन दिसे हाई पंढरी लाल लाल
 सोनानी सुपली रुखी पाखडे गुलाल

या ओवीतून अहिराणी गृहिणी आपल्या स्वयंपाक घरातील परिमाणातून पंढरपुरचे मोल ठरवते.

पंढरपुरात गल्लोगल्लीले माळणी
 देव इछुलनी रानी शाक सोदे कारलाणी
 पंढरपुरात देव इछुल हालबाई
 सोनानं तराजू पेडा मोजे रुखमाई
 रुखमिननी चोळी देव बसना शिवाले
 पसा पसा मोती लाये चोळीना बाहीले.

या ओव्यातून विठ्ठल-रुखमाईचे गीत गातांना येथील दैनंदिन जीवन स्पष्टपणे दिसते. माळणी, हालबाई या दैनंदिन परिचयाच्या व्यक्तिमत्वांचीच उपमा विठ्ठल- रुखमाईस दिलेली आहे.

‘मांग्या तुंग्या देवडॉगरी’ या क्षेत्रवर्णनपर गीतातून प्रत्येक गावाचे पृथगात्म वैशिष्ट्य तसेच लोकांचे स्वभावविशेष सांगण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, अंतापुरच्या लोकांचा स्वभाव ‘डांबरट’ तर द्याने-उत्राने येथील लोक ‘कजाना आट’ म्हणजे भांडखोर असतात. नामपूरला बाजारपेठ तर मालेगावला मुस्लीम लोक जास्त असल्याचे या गीतात म्हटले आहे. त्याशिवाय इतरही गावांची वैशिष्ट्ये आहेत.

अंतापुरना लोक डांबन्याखोर
द्यान-उतरानं कजाना आट
नामपुरले बाजारपेठ
जायखेडाले पोलीसपेठ
आंबासनले आंबराई दाट
महडगावले कारल्या दाट
कजाडागावले खड्हास्ना बेट
पक्हानाना लोक काळाकुट्ट

असा क्षेत्रीय स्वभाववैशिष्ट्यांचा अंतर्भाव या लोकगीतात केलेला आढळून येतो.

सारांश, अहिराणी भाषिक लोकजीवनाचे सम्यक चित्रण या गीतातून आढळते. त्यासाठी योजली गेलेली प्रतिमानसृष्टी वा दृष्टांतांची योजना ही खास येथील क्षेत्रीय जीवनसरणीतून आलेली आहे.

स्त्री-प्रतिमेतील नेणिवेचे दर्शन

स्त्रियांच्या अनुभवविश्वातील वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमानसृष्टी या लोकगीतातून आढळते. स्त्रीवादी समीक्षादृष्टीतून या प्रतिमानसृष्टीचे आकलन करवून घेतले तर स्त्रीमानातील सामुहिक नेणीवेचे दर्शन घडू शकते. पती हाच स्त्रीचा निवारा असतो. तो नसला तर तिचे जीवन अर्थहीन बनते. मंगळसूत्र, कुंक ही तिच्या पतिप्रेमाची आणि जीवननिष्ठेची प्रतीके कशी आहेत, ते पहा,

शेरभर सोनं सोनं नही जे कामनं
कपाळना कुंकू मंगळसुतरं रामनं

शेरभर सोन्यापेक्षा कपाळावरचे कुंकू आणि ‘रामा’ च्या नावाचे मंगळसूत्र याचे मोल मोठे असते. मोठे ‘चूनगच्चीचे घर’ असले तरी नवन्याशिवाय ते भकास, सुनसान वाटते. हा भाव अभिव्यक्त करतांना अहिराणी स्त्रीमन म्हणते,

दिशी देवराया माले काही नको दिऊ
कपाळना कुंकू याले हात नको लाऊ
कोन्या गाई गये मन्हं मंगळसूतरं
असं सूनं लागे मन्हं चुनगजी जोतरं

देवाकडे पतीव्यतिरिक्त ती काहीही मागत नाही. पती कुठे परगावी गेला तरी तिला घर सुने सुने वाटते. पतीच्या सुखासाठी अहोरात्र झटणारी, कष्ट उपसणारी, कुळाचे आचारविचार पाळून धर्माचरण करणारी अशी स्त्री या लोकगीतांतून व्यक्त होते.

कोन्ही झायी दिटं मन्हा तालमतोलाले
आंगनंनी खडामाटी जाऊ निमना पालाले

तिच्या लहानग्याला दृष्ट झाली म्हणून भर रस्त्यातली माती, कढूलिंबाचा पाला आणि आख्खी लाल मिरची, यांच्या साहाय्याने दृष्ट काढण्याची येथील स्त्रीची पद्धत अंधश्रद्धाळू असली तरी तिची आपल्या बाळाविषयीची वात्सल्यभावना त्यातून तितक्याच प्रकर्षाने जाणवते. मरण ही खरी दुःखमय घटना पण तेही तिला अर्थपूर्ण करून घ्यावेसे वाटते. तो भाव स्त्रीच्या मनात बघावयास मिळतो.

अहिवं मरण दारे सोनानं सरणं
देव तुन्हा दारे कुंकून बिंद्रावनं
अहिवं जं मई इन्हा सिकावर दही
भरतार म्हणे गवळण मन्ही गाव गई

अहिवं मरण म्हणजे पतीच्या आधी स्वर्गवास. अशा मरणाची ती इच्छा प्रकट करते.

सामुहिक नेणीवेतीत ‘अनिमस’ चे दर्शन

स्त्रीच्या नेणीवेतील पुरुष प्रतिमांतून लोकगीतामधील अनोखे अनुभवविश्रव उलगडू लागते. सुफलीकरण विधीशी संबंधित प्रतिमान सृष्टीतून स्त्रिच्या नेणीवेतील ‘अनिमस’ चे दर्शन आपल्याला घडते. उदाहरणार्थ, पावसासाठी आसुसलेली धरती हा कल्पनाबंध पतीभेटीसाठी आतुर झालेल्या स्त्रीमनाचे दर्शन घडविण्यासाठी योजलेला दिसतो.

वना व्हई पाणी दुन्या म्हणे वना वना
धरतरी माता म्हणे पती मन्हा दिटायना
फुटा व्हई पाणी, फुटा व्हई काळाकिट
धरतरी माता नेसनी नीळं शितं

येथे काळ्याकुट्ट ढगांतून आलेला, कोसळणारा पाऊस हे पतीचं प्रतिक आहे. आणि ह्या कोसळणाऱ्या पाण्याला झेलणारी, सतत रुजवणारी धरती हे पत्नीच, स्त्रीचं प्रतीक आहे. स्त्री-नेणीवेतील ‘अनिमस’ चे रूप हे पत्नीचं, स्त्रीचं प्रतिक आहे. स्त्रीनेणीवेतील ‘अनिमस’ चे रूप हे असे ‘पावसा’ च्या पुरुष प्रतिमेतून प्रकट झालेले दिसते.

एका लोकगीतात पुरुषाला ‘उगरा कुळीद’ म्हटले आहे.

नारी बाई म्हणे मन्हा जवाई गुणात
उगरा कुळीद झाया पसार रानात

पुरुष हा हेकेखोर असतो. राकट असतो. स्त्रीला आलेला हा पुरुषविषयक अनुभव ‘कुळिदा’च्या उपमेतून व्यक्त होतो. याउलट स्त्रीमन हे अलवार, फुलून येणारे, मऊ होणारे असते.

आंबानी आंबराई चिंचबाईले फुलोर
हात भरी भरी मन्ही बाईना बिलोर

सौभाग्य लेण म्हणून बांगड्या भरतांना ती आंब्याला मोहर यावा किंवा चिंचेला फुलोर यावा तशी मनातून बहरून येते. हा 'बिलोर' तिच्या मनातील नवतीच्या बहराशी संवादी आहे. स्त्रीच्या नेणिवेतील निगृह असे 'अनिमस'चे रूप अप्रत्यक्षपणे ह्या गीतातून डोकावतांना दिसते. स्त्रियांच्या अनुभवविश्वाशी संबंधित प्रतिमानसृष्टी ही लोकगीतात वारंवार आढळून येते.

स्वयंपाकघरातील प्रतिमानसृष्टी

स्वयंपाकघरातील वस्तू खाद्यपदार्थ यांच्याशी संबंधित उपमा, रूपके, दृष्टान्त यांची रेलचेल अहिराणी लोकगीतात आढळून येते. स्त्रियांच्या अनुभवविश्वाशी संवादी अशी ही प्रतिमानसृष्टी असल्यामुळे काव्यानुभवातील आशय अधिक जिवंतपणे अभिव्यक्त होतो. उदाहरणार्थ, घरोटयावर दळण दळून श्रमभाराने ती घामाघूम होते. सान्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात. या शरीर मानसिक अनुभूतीचे वर्णन असे येते,

घरोट मी वढू आंगनं पानी पानी
माय तुऱ्हं दुधं पघळी गयं जसं लोणी

आईच्या दुधावर पोसलेला आपल्या स्त्रीदेहाला लोण्याची स्निग्धता आहे. आईच्या प्रेमाने ओर्धंबलेल्या मनाने आईशी असलेला आपल्या रक्तसंबंधातील स्नेहाळ भावबंध हा लोण्याच्या प्रतिमेतून व्यक्त केला आहे. आणि घामाच्या धारांचा शरीर अनुभव 'लोणी पघळ्ले' या रूपकाच्या योजनेतून अभिव्यक्त केला आहे. स्त्रियांच्या अनुभवसृष्टीतील शरीर मानसिक ऐक्यातील लग्नसंबंध स्पष्ट करण्याच्या दृष्टीने ही प्रतिमा पुरेशी बोलकी आहे. सतत केलेल्या कामांमुळे जी शरीराची नासाडी होते. त्याची वेदना व्यक्त करतानाही स्वयंपाकघरातील उपमाच ती योजते.

दळतं रांधत मन्हा हातनी चाळणी

चाळणीची उपमा ही खास स्त्रियांच्या उपमानसृष्टीचाच नमुना म्हणायाला हवा. समृद्धीसूचक वर्णन करताना 'सोन्याचे घंगाळ', 'चांदीचे वगराळे' अशी उपमानसृष्टी वापरून श्रीमंतघरच्या धूरपताबाईंचं डाळ वाढण्याचेही दिमाखदार पणे वर्णन केले जाते.

संसारात कितीही जीव घातला तरी कोणत्याही क्षणी परमेश्वरांचं बोलावणं आलं तर मरणाला सामोरे जावेच लागते. अशा वेळी संसारासाठी केलेली धडपड जशीच्या तशीच राहून जाते. त्यामुळे बालपणी भातुकलीच्या खेळापासून संसार मांडणाऱ्या स्त्रीला जीवनविषयक तत्वज्ञान ऐकविण्यासाठी स्त्रियांच्या अनुभव विश्वाशी संवादी असा भाव पुढीलप्रमाणे व्यक्त होतो,

कया सवंसार आठेला तठेला
वनं देवानं बलावणं लुगडं न्हायनं खुंटीला

देवाजीच्या मनात आले तर दुभत्या गाई-म्हर्शींच्या घरातल्या माणसालाही उपाशीच निघून जावे लागते. आपल्या हाती काहीच नसते. सगळे 'दैवाधीन' असते. असे हे चिंतन स्त्रीसुलभ प्रतिमानसृष्टीतून प्रकट होतांना दिसते.

महाप्रस्थानपर लोकगीतांमध्ये आपल्या मृत्युची अनुभूती मांडणारी स्त्री, 'जीव जाणे' म्हणजे 'नदीच्या थडीवर घागर जाणे' अशा स्त्रीवादी प्रतिमेतून व्यक्त करते.

कौटुंबिक जीवनातील भावचित्राभिव्यक्ती

कौटुंबिक जीवनातील नात्या-गोत्यातील भावसंबंधातून विविध भावचित्रे आकारास येतात. आईची माया (मायनी मया), वडिलांची माया, बहिणीचे प्रेम, भावाचे प्रेम, पती-पत्नीमधील नाजुक प्रणय तसेच आपलेपणाचे भाव, नणंद-जावांमधील आगळेवेगळे भाव, सासूचा सासुरवास, तिच्या मनातील सुनेसंबंधीचा भाव, सखी-शोजारिणीशी होणारे हितगुज आणि हेवेदावे अशा असंख्य भावांची चित्रे या लोकगीतांत येतात.

लग्न होईपर्यंत स्त्री आईवडिलांकडे लहानाची मोठी होते. बालपण सुखात जाते. या आठवर्णीची अभिव्यक्ती अगदी सुखद असते. बालपणी मैत्रिणीसमवेत खेळताना, बागडतांना लुटलेला आनंद, आईवडिलांनी केलेले लाड, कौतुक, माया म्हणजे तिच्या भावी आयुष्यासाठी सुखाचा जणू ठेवाच असतो. म्हणून सासरी गेल्यावर तिला माहेर आठवते. मनात असलेली खळबळदेखील तेथे सहजगत्या व्यक्त करता येत नाही. जात्यावर ओव्या म्हणताना ती मन मोकळे करीत असे. पुढे आयुष्यभर तिला इतर कितीही सुखे मिळाली तरी आईवडिलांचे प्रेम त्यापेक्षा वेगळेच असल्याचे तिला जाणवते म्हणून ती सहज म्हणते,

जाऊ बजारले, बजारले सर्व काही
नाना मन्ही माय, अमृतन्या कुप्या नही

बाजारातून सर्व काही आपण विकत घेऊ शकू पण जन्मदात्यांचे प्रेम मात्र मिळू शकत नाही, हेच यातून सूचीत होते. शिवाय,

मायना हातनी यादगिरी न्हाई गई
उन्हं उन्हं पाणी डॉंगरनी शिखाखाई

जो पर्यंत आईवडील हयात असतात, तोपर्यंत तिचे अधून मधून माहेरी जाणे होत असते. भाऊ —भावजाईच्या राज्यात मात्र तिचे माहेर बंद होते तेव्हा,

जव नानामाय मंग माहेर कसानं
आमरुत पाणी वर शेवाळ मातनं

असा टोमणा ती भावाला मारते. आपल्या आई वडिलांनी दिलेली शिकवण ती ध्यानात ठेवते.

माले शे पईन नाना मन्हा केसन्यांनी
हूब-हाऊ नही दोन तठे तिसन्यानी
सांगा शिकाडाना माले राग नही वना
जल्म देता पिता मन्हा गुरु भारी शाना

कौटुंबिक जीवनातील या नात्यातल्या भावसंबंधातून आकारास येणारी भावचित्रे रसिकांना एक प्रकारचा आनंद मिळवून देतात. फुलाची एकेक पाकळी हळूहळू उमलत जावी आणि तिचा सुगंध हळुवारपणे दरवळावा आणि त्याचा मोहक गंध आस्वादावा अशी प्रक्रिया ओवीगीतातील भावचित्राभिव्यक्तीचा आस्वाद घेताना होते.

अहिराणी लोकगीतातील विचारसौंदर्य

जीवनविषयक तत्वज्ञान, आप्तसंबंधाचे मर्मस्थान, श्रीमंती गरिबीतील विवेक, अस्मितायुक्त जीवन जगण्याची रीत, प्रेम आणि श्रद्धेचे महात्म्य सांगणारी कितीतरी लोकगीते अहिराणीत आढळतात. द्यातील रचनेत सुभाषितात्मकता आहे आणि आशयात विचारसौंदर्य भरून आहे. काही निवडक उदाहरणांनी या विचारसौंदर्याचा कानोसा घेऊ.

काशी काशी करू काशी कोणत्या खंडातं
काशीन तिरीथ नानामायना तोंडातं
काशी काशी करी लोक चालना धावतं
माय नाना मन्हा काशी तीरथं गावातं

आई वडिलांच्या ठिकाणी देवत्व पाहण्याचा विचार वरील ओव्यातून दिसतो.

आपल्या आईवडिलांनी मुलांसाठी सोसलेल्या खस्ता, मुलांसाठी सोसलेल्या हालअपेष्टा स्त्री मन कृतज्ञतेने व्यक्त करते. माणसाला नातीगोती तर अनेक असतात. पण आईची माया व इतरांची माया यात फरक असतो असे येथील स्त्री म्हणते.

माय म्हणल्यानं व्हटले व्हटं भिडे
जिजी म्हणल्यानं आंतर दूर पडे
माय तुन्हा गुण शेजी कराले लागनी
मुळ तुम्ही चव साखरले नही वनी

खरे प्रेम, खरी माया वगळता लटकी नाती कशी असतात, ते वरील ओव्यांवरून ध्यानी येते. अहिराणी लोकगीतातील जीवनसंदर्भ अहिराणी मनाने जोपासलेल्या जीवनमुल्यांची जाणीव करून देणारा आहे. वडिलधान्यांविषयी आदर बाळगावा, सासू- सासन्यांना देव्हान्यातील देव मानावे असा संस्कार आजही येथे स्त्रीमनावर केला जातो. स्त्रियांचे बोलणे, चालणे, हसणे कसे असावे किंवा असू नये यासंबंधीचाही विचार लोकगीतात दिसतो. स्त्रीने बेफिकीर वागू नये असा उपदेश करणारी ही ओवी पहा,

हासू नको नारी तुन्हं हासनं परकारनं
आसे जाही पाणी तुन्हा चतूर भरतारनं

अहिवं स्त्रीने कसं वागावं ? कुठेही हसू नये याचाही धडा अहिराणी ओवीत पदोपदी मिळतो.

अहिवं नारीना हात रिता वं नसावा
कपाळले कुंकू पायी जोडावा असावा

अशी शिकवणही दिली जाते. वरील ओवीतून तिचा आचारधर्मच सांगितला आहे. माणसाने गर्व करू नये. हा गर्व जीवनातला खराखुरा आनंद नष्ट करतो. म्हणून अहिराणी स्त्री म्हणते,

धायानी नारले नही मणोसनी गोडी
अशी वनी येळ गाठ झिरोलशी पडी

धनसंपत्ती नाशवंत आहे. क्षणिक सुखाची आहे. आज आहे तर उद्या नाही. याचे सार पुढील ओव्यात आहे.

मन्ह मन्ह करी नारं बसनी दारातं
वनं देवनं बल्हावनं सरं न्हायनं घरातं
पयसानी नारं तुले पयसानं येंडं
मोऽहे चाले मठं मागे खजिनान गाडं

भौतिक संपत्ती फज्जुल आहे असा विचार येथे व्यक्त केलेला दिसून येतो. हे सर्व विचार अत्यंत साध्या सोप्या आणि सुट्सुटीत शब्दांतून मांडण्याची लोकगीतांची धाटणी वैशिष्ट्यपूर्ण आहे.

आतमा राजाले भारी संसारनं येंडं
पडं धरणीले आंगे वस्तरं झाये जडं
आतमा कुंदीनं भांडणं, आतमा कुधीन भांडणं
आतमा बेमानं दिधं कुढिले सांझूनं

अशा स्वरूपाचे चितनगर्भ विचार अहिराणी लोकगीतात पहावयास मिळतात. असे विचार सहजस्फूतपणे आविष्कृत करून आहिरणी मनाने विचारसौदयाचा अमोल असा ठेवा दिलेला आहे.

माणसाने स्वाभिमानाने जगावे, स्वतःची अस्मिता जपावी, कुणाकडेही हात पसरू नये. तसेच गरिबीतही आपले दारिद्र्य उघड्यावर आणू नये, हे पुढे ओवीवरून दिसते.

हासुनी, बोलुनी आगळ घालवा मनले
किलवानं तॉड दिसू दिवूना जगले
गरिबी असली तरी चोरी लबाडी करू नये असे येथील संस्कृती सांगते,
चोरी चपाटीनं नही मन्हा जीवले लखनं
नाना मन्ही माय सदगुरुनं वचनं

लबाडीपासून दूर राहण्यासाठी मिळालेले संस्कार येथे व्यक्त होतात. समाजात काही वेळी सत्याच्या मार्गाने चालणाऱ्याच्या पदरी अपशय येते. तर लबाडीने वागणाऱ्या व्यक्ती यशस्वी होतात. असे चित्र जेव्हा बघावयास मिळते. तेक्का वैफल्यग्रस्त झालेली स्त्री म्हणते,

खरं वागी वागी खराले बना खेवं
लबाडना घर पाणी भराले बना देवं
चीरीना मनोरा तुन्हं चोरीवर चित्तं
तुन्ही कर्माईले देव देयेना बरकतं

असे खोट्याच्या कपाळी गोटा आणि खन्याचे खरेपण ही सांगते. जीवनात माया, प्रेम याबरोबरच मैत्रीचे मोल फार आहे. मैत्रीमुळे जीवनात आनंद निर्माण होऊन ते सुखावह बनते. नात्या-नात्यातील व्यक्तीबद्दल आपलेपणा तर असतोच त्याचबरोबर शेजारील सखीचेही प्रेम स्त्रीच्या ठिकाणी असते.

शेजी तुन्हं तान्हं मन्हधर कोणी आनं
पानीयाना मिशे मी ते दुधवरी न्हानं

शोजारणीचे बाळ आपल्या घरी आल्यावर, त्याची मायेने अंघोळ घालताना तिचे भान हरपते. आपले व शोजारचे हेदेखील भान तिला रहात नाही. पूर्वी गावोगावी पिठाच्या गिरण्या नव्हत्या. संपूर्ण कुटुंबाचे दलण स्त्रीला दररोज पहाटे उटून दलावे लागत असे. तेव्हा ती म्हणत असे,

आस्तोरी जलम देवा घातला दुधडं
सकाळी जं उठी नितं वढई दगडं

यापुढे काही वेळा ती वैतागून म्हणते,

आस्तोरी जलम नको घालू शिरीहारी
सवसारी येउनी परायाणी ताबेदारी

स्वतः स्त्री असूनही तिला ते जीवन नको आहे. यावरून येथील स्त्री स्वतंत्र नाही. तिचे जीवन कष्टप्रद आहे, असेच स्पष्ट होते. ती दुसऱ्याच्या ताबेदारीत आहे. ते ही तिला नको आहे.

स्त्री जीवनाचे सार्थक मातृत्वात आहे. आई झाल्यानंतरच स्त्री जीवनाची व संसाराची परिपूर्ती होते, अशी संपूर्ण भारतीय संस्कृती मानते. श्रीमंतीपेक्षाही संततीला जास्त महत्व कसे दिले जाते, हे पाहण्यासारखे आहे.

लाख्या सावकार काय करशी लाखले
पोटी नाही कन्या-पूत्र धन-संपदा लोकले
देवना देवठात नंदी घागर माळना
धनसंपतिना धनी तुले नितात बाळना
लेक लेक करू लेक संपतीना धनी
लेकनावाचून हिरदं उचलेना कोणी

पुत्रप्राप्तीचे महात्म्य वरील ओव्यांद्वारे अहिराणी स्त्रीने गायिले आहे. संततीला अधिक महत्व दिले गेल्यामुळे साहजिकच जिला संतती नाही, तिचे जिने व्यर्थ समजले जाते.

सांज वांज दोन्ही बहिणी सांज वांज दोन्ही बहिणी
सांजले लाऊ दिवा वांजळे नही कोन्ही
अशी तिची केविलवाणी अवस्था व्यक्त झालेली दिसून येते.

मानवी जीवनात सत्संगतीलाही विशेष महत्व आहे. माणसाचा अनेकांशी संबंध येत असतो. अनेक बरेवाईट अनुभव त्यास येत असतात. त्यातून त्याचं मन घडत असते. त्यामुळे त्याच्या सहवासातील व्यक्तींना विशेष स्थान असते. प्रत्येक स्त्री पुरुषाचे कुणाशी तरी मैत्रीपूर्ण संबंध असतातच ! असे संबंध स्थापन करीत असताना येथील स्त्री म्हणते,

सही बहीण जोडू मनासारखी रंगू गंगू
रंगीत पाळणा तिन्ह भरतारले सांगू
सई बहीण जोडू मनासारखी सारजा
कपाळना कुकू तिन्हा भरतारनी वरजा
सई सई करू सई मन्ही कोकणात
दिवात पदी वात सई वनी सपनात

या ओव्या वाचल्या तर येथील स्त्रीने सई म्हणजे मैत्रीण जोडताना जात-पात-प्रदेश यांसारख्या बाबींना फाटा देऊन मनासारही सखी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. सखी मिळवताना देखील पारखूनच मिळवावी, अशीच भूमिका वरील ओवी म्हणणाऱ्या स्त्रीची आहे.

अशा तऱ्हेने अहिराणी लोकगीतातून व्यक्त होणाऱ्या विचारसौदर्यात जे विविध रंग, जीवनानुभवाच्या छटा दिसतात, त्यामुळे या सौदर्याला एक उदात्ता आणि भव्यता आली आहे. अहिराणी लोकगीतात स्त्रियांनी गायिलेली गीते अधिक असल्यामुळे मराठी लोकगीतांपेक्षा या गीतात वेगळेपण आहे.

वरील विषयांव्यतिरिक्त धर्म, विधी, सण, उत्सव, व्रत, नवस इत्यादींवरही गीते भरपूर प्रमाणात आहेत. असहायाला सहाय्य करणे, भूतदया करणे यासंबंधीही गीते आढळतात.

धर्ममजार धर्म, धर्म कुतराना मोठा
धर्म कर बेटा त्याना जोडे नाही लोटा
देव खंडेराव वना कुतराना मिशो
शेपले लाल गोंडा, तोंड भंडारनं दिसे

येथे परमेश्वर सर्व ठिकाणी वस्ती करून असतो असा विचार अंतर्भूत आहे.

मानवी जीवनातल्या विविध अवस्था, त्या जीवनाचे अनेकविध धर्म, जीवनातील अनेक घटना, प्रसंग त्यांच्या आधारे जीवनाला उपयुक्त ठरतील व त्यामुळे जीवनात आनंद निर्माण होईल, असे विचारांचे सुवर्णकण या लोकगीतात पहावयास मिळतात. या लोकगीतातून झुळूझुळू वाहणारा हा ज्ञानाचा प्रवाह जीवनाच्या वाटचालीत निराश झालेल्यांना उत्साह देतो. या लोकगीतातून उदात्त असे विचार व्यक्त झालेले आहेत. मानवी जीवनाचे अनेकविध पैलू येथे पाहावयास मिळतात. त्यातील विचारविश्वही बोजड उपदेशप्रधान निस्तृपणाचे नाही. त्याला विचारसौदर्याचे तेज दिसून येते आहे.

काव्यात्मता

जात्यातून पडणाऱ्या पिठाला चाफा चंदनाची उपमा दिलेली आहे. आणि दलण दलणे म्हणजे जणू चंदन किसणे आहे, असेही वर्णन आढळते. जात्यातून पडणाऱ्या पिठाचा चंदनी रंग आणि गरम पिठाला असणाऱ्या वासाचा गंध यांच्या संवेदनांचा ताजेपणा या उपमानसुष्ठीतून प्रतीत होते. अशिक्षित समजली जाणारी अहिराणी स्त्री आपल्या गीतात धरती व पाऊस यामध्ये पतीपत्नीचे नाते कल्पिते.

वना व्हई पाणी दुन्या म्हणे वना वना
धरतरी माता म्हणे पती मन्हा दिटायना

जीवनातले अनुभव, घटना निसर्गाच्या माध्यमातून चित्रित करण्याचीही किमया मनोहारी वाटते. पाऊस आल्यावर तो आला असे लोक म्हणतात, अशा बोलण्यानेदेखील पावसाला वृष्ट होईल, अशी कल्पना हे स्त्रीमन करते.

फुटा व्हई पाणी फुटा व्हई काळाकीं
धरतरी माता नेसनी नीळं शिंतं

पावसाळ्यात रान हिरवगार असते. ही हिरवी जमीन म्हणजे पतीच्या स्वागतासाठी पत्नीने (धरतीने) केलेला शृंगार होय. या लोकगीतात बहुतेक ठिकाणी ‘हिरवा’ शब्दाएवजी ‘निळा’ हाच शब्द बघावयात मिळतो. कारण या

परिसरातील अशिक्षित लोकमाणसात हिरव्या रंगाची संकल्पना गतकाळात कमी आढळते. उदा. या परिसरात 'हिरवी' मिरची असे न म्हणता, 'निळी' मिरची म्हणतात.

उगना सून्यादेव गाडीयानं चाकं
झाकायी जं गई पिरथमी नवलाख
यथे सूर्याला गाडीच्या चाकाची उपमा दिलेली आहे.

सुन्यांनी लेकाले वनं दन्यानं मांगनं
तिना मामार्जीनी दिधी तपती आंदनं
अशा कल्पना लोकजीवनातून आलेल्या आहेत. त्यामुळे त्या वाचताना जीवनानुभवाचे दर्शन घडते.

सुन्यांनी लेक दुर्गाबाई सुन्यानी लेक दुर्गाबाई
चांद-सुन्या याही सुख निंघणा जवाई

अशा कल्पनाविलासातून निसर्गाचे आणि निसर्गाशी नाते असलेल्या मानवी मनाची अनेक चित्रे आपणास पहावयास मिळतात. आशय आणि तो व्यक्त करणाऱ्या कल्पनेतील प्रतिमानविश्व पाहता आपल्याला जाणवते की, निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या, आपल्या शेतीवर जीवापाड माया करणाऱ्या मानवी जीवनातील नातीगोती, त्यातील भावसंबंध आणि त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचे विशेष सहजपणे आणि अर्थपूर्णत्वाने व्यक्त होतात.

आई, वडील, बहीण, भाऊ, पत्नी या नात्यांमधील भावसंबंधी अनेक ओव्यातून काव्यात्म पद्धतीने व्यक्त झाले आहेत.

खेतना बांधले भाऊबहिणनी आरोळी
निशीला जोँधला धोपी काढिल्या नारोळी
चाल सये पाहू मन्हा भाऊसनी खेती
निशीला जोँधळा वर टळंटळं मोती

शेतीसंबंधीच्या या ओव्यात जोँधळ्याच्या कणसाच्या जागी नारळाची कल्पना केली आहे. तसेच जोँधळ्याच्या दाण्यांच्या ठिकाणी मोत्याची कल्पना केली आहे.

मुरखना तोंडे नको लागू बहीण शानी
चांदसारखा भाऊ मन्हा मोतीसारखं त्याते पाणी

येथे भावाच्या ठिकाणी चंद्राची कल्पना केली असून त्यास मोत्यासारखेच तेज असल्याचे म्हटले आहे.

भाऊ तुन्हा गायी जसं कोंबडीनं आडं
नारीबाई म्हणे कोणता वंजारानं तांडं

आपल्या सख्या भावाविषयी नेहमी मनात आदर बाळगणाऱ्या स्त्रीने त्याचे केलेले कौतुक वरील ओव्यांत दिसून येते. भावाने पाळलेल्या पांढऱ्या शुभ्र गार्यीना कोंबड्यांच्या अंड्यांची उपमा दिली आहे. भावालाही बहिणीविषयी नितांत आदर वाटतो. तिची काळजी त्याला सतत असते. तो तिला म्हणतो,

भाऊ कशा म्हणे बहीण कासानं बासनं
जठे न्हाशी हुबी, हुब हावानं दोसनं

बहिणीला मार्गदर्शन करताना भाऊ सांगतो की, भलत्याच जागी स्त्रीने उभे राहू नये. स्त्रीला काशाच्या भांड्याची उपमा देण्यामागील उद्देश हाच की तिने आपल्या इज्जतीला, संस्कृतीला जपावे. बहीण व भाची यांना आपण कितीही मदत केली, कितीही खर्च केला तरी परमेश्वर कमी पढू देत नाही. या आशयाची ओवी पहा,

बहीण भासीले नंजं करवा मनाई
उपशीला द्विरा पाणी वनं हुई दुनाई

ज्याप्रमाणे झन्यातील पाणी उपसल्यानंतर त्यास लगेच पाणी येते. तद्वतच बहीण-भाचीसाठी केलेला खर्च परमेश्वर भरून काढतो. असा काव्यमय समज अहिराणी भाषिक परिसरात प्रचलित आहे.

भाऊभाऊसनी कजा, चिखुल सोडेना पाणीले
दुन्या भारी ना दुलंगी मोड म्हणेना कोणले

कौटुंबिक जीवनातील असे अनेक साथे प्रसंग लोकगीतांत अगदी सहजपणे आल्याने ते अधिक प्रभावी वाटतात. लोकगीतातील कल्पना कधी दृष्टांताचेही काम करतात.

मनातील भाव व्यक्त करण्यासाठी निवडलेले शब्द किती तरी अर्थपूर्ण वाटतात. अशा अर्थपूर्ण शब्दांच्या योजनेतून भावरम्य विचार, चिंतनगर्भ कल्पना जेव्हा लोकगीतातून प्रत्ययास येते. तेव्हा त्यातील आनंद प्रत्ययास येते.

घरोटाना पाळे बसन्यात मायलेकी
चाफा चंदननी पाळ भरी वनी एकाएकी
दळण दळवा जसं चंदन किसवा
नानामायले पुसवा कसा परदेश कठवा

दळण दळतांना जात्यातून बारीक पीठ बाहेर येते. त्याच्या ठिकाणी चंदन किसल्याची कल्पना वरील ओवीतून केलेली आहे. दळण दळणे हे तसे श्रमाचे काम पण ते करतांना चंदन किसण्यास जेवढे श्रम पडतात तेवढेच आपण दाखवावेत, अशी ही स्त्री म्हणते.

देव खंडेराव चंदनपुरीना पाटातं
भानाईकरता हीवं धातलं पोटातं

खंडेराव या देवाचं बाणाईनर खूप प्रेम होतं. त्यासाठी तो चंदनपुरी या थंडी (हीव) असलेल्या भागातही रहायला तयार झाला, अशी कल्पना या ओवीत आहे.

रामलक्ष्मण दोन्ही सोनीयाना मणी
त्यास्नामजार सीताबाई हिरकणी

राम-लक्ष्मणना सोनेरी मण्यांची उपमा दिली आहे. तर त्यांच्यापेक्षाही जास्त तेज असलेल्या सीतेस हिरकणीची उपमा दिली आहे. या लोकगीतात शब्दजन्य चमत्कृति आणि अर्थजन्य कल्पना अशी दोनही प्रकारची उदाहरणे सापडतात. येथील कल्पनांत अवास्तवता किंवा स्वैरपणा दिसत नाही. यामुळे या लोकगीतांना सुबकता आलेली दिसून येते.

अहिराणी लोकगीतांच्या अभिव्यक्तीचा हा आढावा घेतल्यानंतर पुढील वैशिष्ट्ये दिसून येतात.

१. अहिराणी लोकगीतांची निर्मितीप्रक्रिया ही अहिराणी लोकसंस्कृतीशी संवादी आहे. श्रम, विधी आणि संस्काराच्या प्रसंगी म्हटली जाणारी ही गीते येथील समष्टी मनाच्या नेणीवेतील भावविशवाची प्रतिके आहेत.
२. क्षेत्रीय प्रतिमानसृष्टी हे या लोकगीतांचे दुसरे वैशिष्ट्य अहिराणी भाषक समाजाचे लोकजीवन आणि श्रद्धाविश्व यातून ह्या लोकगीतांतील उपमानसृष्टी अवतरली आहे. यातूनच प्रतिमा प्रतीकांची भाषा घडलेली आहे. गव्हाई, कमादीचा तांदूळ, बनशी गहू, हिवरचे झाड इत्यादी उपमाने ही खांस खानदेशाच्या मातीतून आलेली आहेत.
३. स्त्रीगीते हे अहिराणी लोकसाहित्याचे मुख्य भांडार आहे. त्यामुळे स्त्रीमनातील अनिमसची रूपे या गीतांतून आविष्कृत होतात. तसेच स्त्री जीवनाशी संबंधित अनुभवविश्वातून येणारी प्रतिमानसृष्टी व भाषिक उपयोजन ठीकठिकाणी जाणवते.
४. स्फूट भावाचित्रे आणि विचारसौदर्ये हे अहिराणी लोकगीतांचे वैभव असून अहिराणी भाषिक समाजाच्या अभिरुचीचेही निदर्शक आहे.

संदर्भग्रंथसूची

- बाबर, सरोजिनी (१९६४) ‘मराठीतील स्त्रीधन’, कॉन्टिनेण्टल प्रकाशन, पुणे
- बोरसे, दा. गो. (१९८५) ‘लोकसरितेच्या अमृतधारा’, गिरीजा प्रकाशन, नागपूर-३४
- भवाळकर, तारा (१९८१) ‘लोकसंचित, राजहंस प्रकाशन, पुणे-३०
- भागवत, दुर्गा (१९७५) ‘धर्म आणि लोकसाहित्य’, पाष्युलर प्रकाशन, मुंबई
- देसाई, बापू (१९९५) ‘खानदेशी साहित्य सुरभि’, शंतनू कुलकर्णी प्रकाशन, नाशिकरोड
- देसाई, बापूराव (१९९६) ‘लोकसाहित्य’, विनय प्रकाशन, कानपूर
- जोशी, लक्ष्मणशास्त्री (संपा) (१९६९) ‘राजवाडे लेखसंग्रह’, साहित्य अकादमी, नवी दिल्ली
- कर्वे, इरावती (१९६२) ‘मराठी लोकांची संस्कृती’, देशमुख आणि कंपनी, पुणे
- केतकर, श्रीधर व्यं. (१९२६) ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’, विभाग १८, (शरीरखंड), पुणे
- मांडे, प्रभाकर (१९८१) ‘लोकसाहित्याचे अंतःप्रवाह’, कॉन्टिनेण्टल प्रकाशन, पुणे-३०
- राजवाडे, वि.का. (१९६९) ‘राजवाडे लेख संग्रह’, नवी दिल्ली
- सावंत, उषा (२००५) ‘खानदेशातील अहिराणी स्त्री गीते’, प्रतिमा प्रकाशन, पुणे-३०
- व्यवहारे, शरद (२००४) ‘लोकसाहित्य’, तिरुपती प्रकाशन, परभणी
- वरखेडे, र.ना. (१९९३) ‘लोकसाहित्य व लोकपरंपरा’, का.स.वाणी प्रगत मराठी अध्ययन संस्था, धुळे